

आदिवासी क्षेत्रातील प्रशासनाचे बळकटीकरण
संघेदनशील प्रकल्पात प्रकल्प अधिकारी पदापरील
नियुक्त्यांबाबत

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आस्था-२००२/प्र.क्र.७७/का.१५

मंत्रालय विस्तार सुंदरी-३२.

दिनांक : ३० ऑक्टोबर, २००२.

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.२०२/९३/का.१५, दिनांक ९ नोव्हेंबर, १९९३.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. आस्था-१०९३/प्र.क्र.२०२/भाग-३/९३/ का.१५, दिनांक ३०.११.१९९३.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१०९४/प्र.क्र.२१२/(१४)/का.१५, दिनांक ३० मार्च, १९९५.

प्रस्तावना :- आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणा एकछत्री प्रशासन व्यवस्थेश्वाती आणण्याच्या हेतूने व आदिवासी उपयोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रस्तावनेतील दिनांक ९.११.१९९३ च्या शासन निर्णयान्वये व शासन निर्णय दिनांक ३०.३.१९९५ अन्वये राज्यातील

- (१) जळहार, जि.ताणे
- (२) डहाणू, जि.ताणे
- (३) नाशिक
- (४) कळवण, जि.नाशिक
- (५) तळोदा, जि.धुळे
- (६) किनवट, जि.नांदेड
- (७) धारणी, जि.अमरावती
- (८) अहेरी, जि.गडचिरोली
- (९) भामरागड, जि.गडचिरोली
- (१०) गडचिरोली
- (११) पांढरकवडा, जि. यवतमाळ.

हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संघेदनशील प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत व या ११ प्रकल्पामध्ये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणून भारतीय प्रशासनिक सेवेतील व भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणी संदर्भात व प्रकल्प क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेयर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रकल्प अधिकाऱ्यांना अतिरिक्त शक्ती प्रदान करण्यात आलेल्या आहेत. परंतु मागील पाच वर्षांपासून भारतीय प्रशासन सेवा / भारतीय वन सेवेतील अधिकारी वेळेवर उपलब्ध होण्या शक्त नसल्यामुळे संघेदनशील प्रकल्पातील ११ प्रकल्पातील ३ प्रकल्प अधिकारी पदावर महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तथापि, या संवेदनशील ११ प्रकल्पात प्रकल्प अधिकारी पदावर भारतीय प्रशासन सेवा / भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांशियाय अन्य सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची तरतुद नसल्यामुळे मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने मूळ अर्ज क्र.१३०९/२००९ या प्रकरणी निर्णय देताना दि.९.११.१९९३ च्या शासन निर्णयातील संदिग्धता दूर करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे उपरोक्त संवेदनशील ११ प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी पदावर इतर विभागातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- प्रस्तावनेतील दि.९.११.१९९३ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील उपरोक्त संवेदनशील ११ प्रकल्पात प्रकल्प अधिकारी पदावर भारतीय प्रशासन सेवा / भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तथापि, मार्गील ५ वर्षांपासून भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवेतील अधिकारी नियुक्तीसाठी घेलेवर उपलब्ध होत नाहीत. परिणामी, भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवेतील अधिकारी नियुक्तीसाठी उपलब्ध न इताल्यास राज्यातील विकास कामांची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांना योग्य तो अनुभव आहे, अशा १) महसूल सेवा २) महाराष्ट्र विकास सेवा व ३)आदिवासी विकास सेवेतील अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्त करण्याचा मंत्रीमुख्यमंत्रीने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या घरील ११ प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी भारतीय प्रशासन सेवेतील अथवा भारतीय वन सेवेतील अधिकारी उपलब्ध नसल्यास महसूल सेवेतील अपर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र विकास सेवेतील अतिविक्षित मुख्य कार्यकारी अधिकारी व आदिवासी विकास सेवेतील प्रकल्प अधिकारी या संघर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने नियुक्ती करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

२. हे आदेश तात्काळ अंमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नांदाने,

मनिकुलकर्णी
(अ.नि.कुलकर्णी)
उप सचिव

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव
मा.मुख्यमंत्रींचे सचिव
मा.मंत्री / मा.राज्यमंत्री (आ.यि.) यांचे खाजगी सचिव
मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
मा.प्रधान सचिव (महसूल) (घने), महसूल व पन विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व विभागीय आयुक्त
आयुक्त, आदिवासी मंशोदेन व प्रशिक्षण संस्था, पुणे
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
वित विभाग, मंत्रालय, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
निरासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
सर जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई
आ. आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर
सं प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
आ.विवासी विकास विभागातील सर्व कार्यासन
मिठड नस्ती, का.१५, आ.वि.वि.